

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ८

सभावृत्तांत

दिनांक - १८/०८/२०१८

वेळ - सकाळी ११.३० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक १८/०८/२०१८ रोजी सकाळी ११.३० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

- |                                    |   |        |
|------------------------------------|---|--------|
| १. मा.माधुरी कुलकर्णी ऊर्फ मोनाताई | - | सभापती |
| २. मा.पवार मनिषा प्रमोद            |   |        |
| ३. मा.उषा ऊर्फ माई मनोहर ढोरे      |   |        |
| ४. मा.लांडगे राजेंद्र किसनराव      |   |        |
| ५. मा.सागर बाळासाहेब गवळी          |   |        |
| ६. मा.पवळे सुमनताई मधुकर           |   |        |
| ७. मा.संगिता(नानी)प्रभाकर ताम्हाणे |   |        |
| ८. मा.कदम निकिता अर्जुन            |   |        |
| ९. मा.अड.सचिन सुरेश भोसले          |   |        |

या शिवाय मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.मोरे - कार्यकारी अभियंता, मा.आगळे - प्रशासन अधिकारी, हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

-----

खालीलप्रमाणे सुचना मांडणेत आली.

सुचक - मा.सचिन भोसले

अनुमोदक - मा.राजेंद्र लांडगे

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नुकतेच निधन झाले असल्याने त्यांना आजच्या सभेत श्रध्दांजली वाहून आजची सभा शुक्रवार दि. २४/०८/२०१८ रोजी सकाळी ११.३० वा. पर्यंत तहकूब करणेत यावी.

सदर सुचना सर्वानुमते मान्य झाली.

-----

(सर्वानी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली अर्पण केली)

सभापती - शुक्रवार दि. २४/०८/२०१८ रोजी सकाळी ११.३० वा. पर्यंत सभा तहकूब करणेत येत आहे.

(माधुरी कुलकर्णी ऊर्फ मोनाताई)

सभापती

विधी समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ८

सभावृत्तांत

( दिनांक १८/०८/२०१८ ची तहकूब सभा )

दिनांक - २४/०८/२०१८

वेळ - सकाळी ११.३० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची दिनांक १८/०८/२०१८ ची तहकूब सभा शुक्रवार दिनांक २४/०८/२०१८ रोजी सकाळी ११.३० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

१. मा.माधुरी कुलकर्णी ऊर्फ मोनाताई - सभापती
२. मा.पवार मनिषा प्रमोद
३. मा.उषा ऊर्फ माई मनोहर ढोरे
४. मा.लांडगे राजेंद्र किसनराव
५. मा.सागर बाळासाहेब गवळी
६. मा.संगिता(नानी)प्रभाकर ताम्हाणे
७. मा.कदम निकिता अर्जुन

या शिवाय मा.डॉ.आष्टीकर - अति.आयुक्त, मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.साळवे - अति.आरोग्य वैद्यकिय अधिकारी, मा.मोरे- कार्यकारी अभियंता, मा.आगळे - प्रशासन अधिकारी, मा.जगताप - भांडार अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

-----

दिनांक ०३/०८/२०१८ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक ७) चा सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

-----

ठराव क्रमांक - ३१

विषय क्रमांक - ०१

दिनांक - २४/०८/२०१८

विभाग - प्रशासन

सुचक : मा.सांगर गवळी

अनुमोदक : मा.राजेंद्र लांडगे

संदर्भ - मा.महापालिका आयुक्त यांचे पत्र क्र.प्रशा/१/कावि/३३४/२०१८, दि.३१/०३/२०१८

विषय - "एँनेस्थिशियालॉजिस्ट (भूलतज्ञ)" अभिनामाचे पद सरळसेवा प्रवेशाने भरणेकामी कर्मचारी निवड समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांना नियुक्ती देणेस मान्यता मिळणेबाबत.

विषय क्रमांक ०१ चा विचार पुढील सभेच्यावेळी करणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

ठराव क्रमांक - ३२

विषय क्रमांक - ०२

दिनांक - २४/०८/२०१८

विभाग - प्रशासन

सुचक : मा.उषा ढोरे

अनुमोदक : मा.मनिषा पवार

संदर्भ - मा.महापालिका आयुक्त यांचे पत्र क्र.प्रशा/१/कावि/३३५/२०१८, दि.३१/०३/२०१८

विषय - "स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र तज्ञ" अभिनामाचे पद सरळसेवा प्रवेशाने

भरणेकामी कर्मचारी निवड समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांना नियुक्ती देणेस मान्यता

मिळणेबाबत.

विषय क्रमांक ०२ चा विचार पुढील सभेच्यावेळी करणेत यावा.

सदर ठराव सवानुमते मान्य झाला.

-----

ठराव क्रमांक - ३३

दिनांक - २४/०८/२०१८

सुचक : मा.संगिता ताम्हाणे

संदर्भ - मा.महापालिका आयुक्त यांचे पत्र क्र.मभां/१२/कावि/१७२/२०१८, दिनांक -२७/०७/२०१८

विषय - भंगार ( निरूपयोगी ) साहित्याचा लिलाव करणेकामी मान्यता मिळणेबाबत...

विषय क्रमांक ०३ चा विचार पुढील सभेच्यावेळी करणेत यावा.

सदर ठराव सवानुमते मान्य झाला.

-----

ठराव क्रमांक - ३४

दिनांक - २४/०८/२०१८

सुचक : मा.उषा ढोरे

संदर्भ - मा.महापालिका आयुक्त यांचे पत्र क्र.बक्षेका/वि/जा/१२६/२०१८, दिनांक -०४/०८/२०१८

विषय - जुन्या तालेरा हॉस्पिटलची इमारत पाडून नवीन इमारत बांधणे, या कामातुन प्रेमलोक पार्क चिंचवड येथे नव्याने होणा-या पोलिस आयुक्तालयाच्या इमारतीचे विद्युत विषयक कामे करणेस मान्यता मिळणेबाबत.

विषय क्रमांक ०४ चा विचार पुढील सभेच्यावेळी करणेत यावा.

सदर ठराव सवानुमते मान्य झाला.

-----

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(माधुरी कुलकर्णी ऊर्फ मोनाताई)

सभापती

विधी समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/५५४/२०१८

दिनांक : २८/०८/२०१८



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.